

## श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी)

सभा क्र. ०४/२०१३

स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर

दिनांक १८.०२.२०१३

वेळ- दुपारी ४.०० वाजता

श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीची सभा सोमवार दि.१८.०२.२०१३ रोजी दुपारी ०४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली असलेबाबत, इकडील जा.नं. एसएसएस-वशी-०४-५३९४-२०१३, दिनांक १८ फेब्रुवारी, २०१३ रोजीचे पत्राने सर्व सदस्यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार सदरहू सभा सोमवार दि.१८.०२.२०१३ रोजी दुपारी ०४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे मा.अध्यक्ष, श्री.जयंत दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आली.

या सभेस खालील मा. सदस्य उपस्थित होते.

- ०१. मा.श्री.जयंत दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर, अध्यक्ष
- ०२. मा.डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी, सदस्य
- ०३. मा.श्री.किशोर मोरे,कार्यकारी अधिकारी, सदस्य

सभेच्या सुरुवातीस श्रीसाईबाबांची प्रार्थना करणेत येऊन शासन अधिनियमातील कलम ११ (२) नुसार आवश्यक गणपूर्ती असल्याने सभेचे कामकाज मा.अध्यक्ष श्री.जयंत दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आले.

यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरु करणेत आली.

**विषय नं.०१ संस्थानचे संरक्षण विभागासाठी कंत्राटी पध्दतीने सैन्य दलातील अधिकाऱ्याची नेमणूक करणेसाठी वर्तमानपत्रातील जाहिरातीस अनुसरुन येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेणेबाबत.**

**निर्णय क्र.११९** श्री साईबाबा संस्थान हे जागतिक किर्तीचे देवस्थान असून देश विदेशातून दैनंदिन हजारोंच्या संख्येने भक्त श्री साईच्या दर्शनासाठी शिर्डी येथे येत आहेत. ठाराविक दिवशी शिर्डी येथे श्री साईभक्तांची गर्दी लाखांच्या संख्येत जाते. शिर्डी येथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. भक्तांची होणारी गर्दी विचारात घेता मंदिर व मंदिर परिसरात सार्वजनिक शांतता प्रस्थापीत राहून भक्तांना श्रींचे दर्शन सुलभ व शांततामय वातावरणात घेता यावे, चोर-खिसे कापू यांचेपासून त्यांचे संरक्षण व्हावे तसेच संरक्षण विभागाचा वाढलेला व दिवसंदिवस वाढत चाललेला व्याप विचारात घेता मा.विसदस्य समिती दि.०८/०१/२०१३ रोजीचे सभेतील निर्णयानुसार सैन्य दलातील दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची संरक्षण विभागामध्ये कंत्राटी पध्दतीने नेमणूक करणेकामी जनसंपर्क कार्यालयामार्फत दि.११/०२/२०१३ रोजी दैनिक सकाळ व दैनिक लोकमत या वर्तमान पत्रात जाहीरात प्रसिद्ध करून दि.१८/०२/२०१३ रोजी सायंकाळी ४ ते ६ पर्यंत समक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आलेले होते.

जाहिरातीस अनुसरुन खालील दोन उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे मुलाखतीसाठी उपस्थित होते.

- ०१. श्री. व्हि.के. वर्मा, सेवानिवृत्त कर्नल
- ०२. श्री.पंकजकुमार उप्पल, सेवानिवृत्त कर्नल

उपरोक्त दोन्ही उमेदवारांचा बायोडाटा घेण्यात येऊन, त्यांना गर्दीच्या दिवशी (शनिवार, रविवार) शिर्डी येथे भेट देऊन, गर्दीचा सर्व करावा व त्याबाबतचा अहवाल व्यवस्थापन समितीला सादर करावा, असे सांगण्यात आले.

ज्या दिवशी सर्व करण्यासाठी उपरोक्त दोन उमेदवार शिर्डी येथे येतील, त्यावेळेस त्यांची राहण्याची व जेवणाची सोय संस्थानमार्फत मोफत (विनामुल्य) करणेत यावी, असे ठरले.

(कार्यवाही- अधिक्षक, आस्थापना/ संरक्षण विभागप्रमुख)

### आयत्या वेळेचा

**विषय नं.०१. विश्वस्तांच्या सुचनांबाबत.**

**निर्णय क्र. १२०** मा.विश्वस्तांनी सभेत खालीलप्रमाणे सुचना मांडल्या त्या मान्य करण्यात आल्या-

०१) मान्सुन कालावधीत कमी पर्जन्यामुळे भीषण पाणी टंचाईची परिस्थीती निर्माण झालेली असल्याने, पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून तसेच पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेता, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अहमदनगर जिल्ह्यात चालु असलेले सर्व पिण्याच्या पाण्याचे टँकर दि.०१ मार्च २०१३ पासुन साईबाबा संस्थानतर्फे चालु करणेत यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे पुर्वीचे नियोजनप्रमाणे ही यंत्रणा राबविण्यात यावी व यासाठी येणारा खर्च संस्थानने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करत जावा. तसेच, सर्व टँकरवर श्री

साईबाबा संस्थानचे नाव टाकणेत यावे. यासाठी येणाऱ्या अंदाजे व अपेक्षित खर्चास मा.मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाची स्थायी मान्यता घेण्यात यावी.  
(कार्यवाही- मुख्य लेखाधिकारी/ पाणी पुरवठा विभागप्रमुख/ विधी अधिकारी)

---

वरील निर्णय क्र.११९ ते १२० सर्वानुमते घेण्यात आले.  
यानंतर रात्री ०८.०० वाजता सभा समाप्तीची घोषणा करण्यात आली.

स्वाक्षरित/- (किशोर मोरे) कार्यकारी अधिकारी सदस्य	स्वाक्षरित/- (डॉ.संजीवकुमार) जिल्हाधिकारी, अहमदनगर सदस्य	स्वाक्षरित/- (जयंत कुलकर्णी) मुख्य जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी		